


महाराष्ट्र शिक्षण समिती द्वारा संचलित

महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा

ता. निलंगा जि. लातूर



पर्यावरण प्रकल्प कार्य पुस्तिका



महाराष्ट्र शिक्षण संगठनी द्वारा संचलित

महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा




प्रमाणपत्र

प्रमाणपत्र देण्यात येते की, कुमार / कुमारी अकडे वार्षोराम लक्ष्मी
इयत्ता B.C.A.T.Y हजेरी क्रमांक १

शैक्षणिक वर्ष २०-२०२३ मधील प्रकल्प कार्य Wastewater treatment
या विषयावर मार्गदर्शक शिक्षक / प्राध्यापकाच्या मार्गदर्शनाखाली अपेक्षित
सर्व कामकाज, माहिती संकलन व अहवाल लेखन विद्यापीठाच्या कला लेखन
नियमाप्रमाणे प्रकल्प कार्य तयार केलेले आहे. सदर प्रकल्प कार्य हे संबंधित
विद्यार्थ्याने स्वतः संकलित केलेले आहे.

सदर प्रकल्प कार्य हे संबंधित विद्यार्थ्याने स्वतः संकलित केलेल्या
लेखन सामग्रीवर आधारित असून स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिले आहे.

दिनांक : २४/१०/२४


मार्गदर्शक

परिशक्त



प्राचार्य / उपप्राचार्य
Maharashtra Mahavidyalaya
Nilanga 413521 Dist Latur

अनुक्रमणिका

पर्यावरण आणि शाश्वत विकारा : प्रकल्प कार्य

WasteWater Treatment

Introduction :-

- Wastewater treatment consists of applying known technology to improve or upgrade the quality of a wastewater.
 - Wastewater treatment involves collecting the wastewater in a central, segregated location for the wastewater to various treatment process.
 - The principal objectives of wastewater treatment is generally to allow human and industrial effluents to be disposed off without danger to human health or unacceptable damage to the natural environment.
 - with the current emphasis on environmental health and water pollution issues, there is an increasing awareness of the need to dispose of these wastewater safely and beneficially.



ग्रन्थाराष्ट्रः ग्रन्थविद्यालय, निलंगा

~~training & instruction~~



3. *Schistosoma*, the earliest infestation with two human cells of vitellus or yolk shell right alongside the egg. *Schistosoma* is a blood fluke or tapeworm that has a bilharzic cell of vitellus (yolk shell) and a miracidium cell.

luminous red. *Lepturus* flowers will attract
insects, especially butterflies. *Thlaspi* has delicate
yellow flowers. *Calochortus* flowers are white
and yellow. *Eschscholtzia* flowers are yellow.

How is wastewater formed?

- Wastewater is formed by a number of activities such as bathing, washing, using the toilet, and rainwater runoff. Waste water is essentially used water that has been affected by domestic, industrial and commercial use.
 - Some wastewater are more difficult to treat than others, according to the safe drinking water foundation. For instance industrial wastewater can be difficult to treat due to its high strength nature. Domestic wastewater, on the other hand, is relatively easy to treat.
 - There are a number of ways in which wastewater can cause pollution problems, considering not all waste make it to wastewater treatment plants.

Water pollution



पर्यावरण आणि शास्त्रज्ञान विकास : प्रकल्प कार्य

What is the process of wastewater treatment?

There are two main levels of wastewater treatment: primary and secondary treatment.

1) Primary treatment :-

- In the primary stage, solids are allowed to settle and be removed from wastewater.
- Primary treatment removes material that will either float or readily settle out by gravity.
- This treatment includes the physical processes of screening, comminution the act of reducing a material to minute particles or fragments grit removal and sedimentation.



गोपनीय गवांविद्यालय, निलंगा

गोपनीय गवांविद्यालय, निलंगा

